

MULTIPRODUCTS

ADOR MULTI PRODUCTS LIMITED

Regd. Off : Ador House, 5th Floor, 6 K Dubash Marg, Fort Mumbai - 400 001

CIN:L85110MH1948PLC310253 Website : www.adormultiproducts.com E-mail : info@adormultiproducts.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR YEAR ENDED MAR 31, 2025

(₹ In lakh Except EPS)

Sl. No	Particulars	Standalone				Consolidated			
		For the Quarter Ended		Year Ended		For the Quarter Ended		Year Ended	
		31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)
1.	Total Income from Operations	65.17	67.68	217.97	515.14	65.62	82.43	217.97	672.76
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(14.50)	(16.98)	(66.03)	(101.21)	(20.48)	(113.54)	(56.68)	(293.07)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(14.50)	(16.98)	(66.03)	(101.21)	(297.10)	269.33	(319.05)	89.80.
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(33.02)	11.67	(63.55)	(1,047.96)	(294.63)	198.31	(316.58)	(402.02)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(33.06)	12.75	(63.94)	(1,046.70)	(295.20)	199.39	(316.97)	467.36
6.	Equity Share Capital	467.36	467.36	467.36	467.36	467.36	467.36	467.36	(400.76)
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			(260.77)	(196.82)			438.88	636.32
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -								
	Basic:	(0.71)	0.27	(1.37)	(22.40)	(6.32)	4.27	(6.78)	(8.57)
	Diluted:	(0.71)	0.27	(1.37)	(22.40)	(6.32)	4.27	(6.78)	(8.57)

Note:
The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the year ended 31st March, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange www.bseindia.in and the listed entity www.adormultiproducts.com
The Company holds shares in its two subsidiary i.e., 58.00% Anamoticals Ador India Pvt Ltd. and 52.75% in 1908 E-Ventures Pvt. Ltd.
The above Financial Results duly reviewed by Audit Committee, have been approved at the meeting of the Board of Directors held on May 16th 2025
Previous Period's figures have been re-grouped wherever necessary to facilitate comparison.

For Ador Multiproducts Ltd.
Sd/-
Deep A Lalvani
Chairman & Director

Place: Mumbai
Date: 16th May, 2025

ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED

Registered Office : 1242/44, Village Vadu Budruk, Tal. Shirur, Dist. Pune- 412 216. Tel : (02137) 305100,
Fax No : (02137) 305302 • CIN : L29130PN1981PLC023734 • Email : investor@zfindia.com • www.zfindia.com

STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/ FINANCIAL YEAR ENDED ON MARCH 31, 2025

(Rs. in crore)


Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Year Ended
	31st March 2025 Unaudited	31st March 2025 Audited	31st March 2024 Unaudited	31st March 2024 Audited	31st March 2025 Unaudited	31st March 2025 Audited	31st March 2024 Unaudited	31st March 2024 Audited
1 Total Income from Operations	145.52	521.07	135.20	515.65	143.01	514.59	133.26	512.16
2 Net Profit for the period before Tax (before Exceptional and/or Extraordinary items)	14.98	50.44	12.38	56.04	5.65	24.50	9.79	51.87
3 Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	14.98	50.44	12.38	56.04	5.65	24.50	9.79	51.87
4 Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	9.82	33.89	10.70	47.72	2.41	12.59	8.24	43.68
5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	10.23	33.98	11.00	48.10	2.77	12.63	8.54	44.06
6 Equity Share Capital	9.07	9.07	9.07	9.07	9.07	9.07	9.07	9.07
7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.		480.79		454.07		459.19		449.15
8 Earnings Per Share (Basic & Diluted) (Face Value of Rs.10 each)	10.82	37.35	11.79	52.59	2.66	13.88	9.08	48.14

Note: (a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full Format of the these Financial Result is available on the website of BSE and on the Company's website at www.zfindia.com. (b) The above Audited financial results were reviewed and recommended by the Audit Committee, and thereafter, approved by the Board of Directors, at their respective meetings held on May 17, 2025. The Statutory Auditors has carried out Limited Review of the above results. (c) The Consolidated Financial Results of ZF Steering Gear (India) Limited 'Group' consisting the financial results of ZF Steering Gear (India) Limited ('The Company /the Parent Company'), DriveSys Systems Private Limited, NexSteer Systems Private Limited and Metacast Auto Private Limited. (d) The above Audited Financial Results are also placed on the Website of the Company <http://www.zfindia.com/financial-results.php> and Stock Exchange <https://www.bseindia.com/> (e) The Audited Standalone and Consolidated Financial Results are being posted on the website of the Company, www.zfindia.com and will be available on the website of BSE Limited (BSE). The same can also be accessed by scanning the QR Code provided above.

for ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED

Utkarsh Munot
Managing Director
DIN:00049903

Pune
May 17, 2025


amber

AMBER ENTERPRISES INDIA LIMITED

Registered Office: C-1, Phase – II, Focal Point, Rajpura Town – 140 401, Punjab
Corporate Office: Universal Trade Tower, 1st Floor, Sector -49, Sohna Road, Gurgaon – 122 018, Haryana
E-mail: info@ambergrouppindia.com; Website: www.ambergrouppindia.com
Tel: +91 124 3923000; Fax: +91 124 3923016, 17, CIN: L28910PB1990PLC010265

Extract of Audited Financial Results for the quarter and year ended 31 March 2025

(Rs. in lakh except for per share data)

Consolidated	Sl. No.	Particulars	Standalone								
Quarter ended	31 March 2025	Year ended	31 March 2025	31 March 2024	31 March 2025	31 March 2024					
(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)					
3,75,369.69	2,13,332.75	2,80,546.17	9,97,301.57	6,72,926.89	1.	Total Income from Operations	2,67,945.66	1,41,306.95	2,06,663.17	6,74,396.58	4,57,363.26
20,128.60	6,229.78	14,017.06	39,994.15	19,367.64	2.	Net Profit for the period (before tax, exceptional and extraordinary items)	12,958.29	2,594.25	9,586.60	19,600.36	6,258.59
18,858.51	5,328.46	13,782.60	36,996.37	19,133.18	3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items, Share of (loss) of a joint venture in case of console)	12,958.29	2,594.25	9,586.60	19,600.36	6,258.59
11,842.35	3,704.60	9,902.61	25,115.14	13,946.69	4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	7,959.23	2,272.73	6,919.08	13,531.50	4,547.95
11,936.06	3,714.37	9,857.44	25,176.67	13,756.84	5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	8,055.13	2,283.06	6,863.51	13,618.11	4,368.33
3,382.35	3,382.35	3,369.37	3,382.35	3,369.37	6.	Equity Share Capital (Face Value Rs.10 Each)	3,382.35	3,382.35	3,369.37	3,382.35	3,369.37
-	-	-	2,25,196.99	2,03,066.39	7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	1,85,790.75	1,68,511.30
					8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) –					
34.32	10.61	28.10	72.01	39.44		Basic earnings per share (in rupees)	23.53	6.72	20.54	40.01	13.50
34.13	10.55	28.01	71.67	39.41		Diluted earnings per share (in rupees)	23.40	6.68	20.47	39.83	13.48

Notes to above extract:

a) The above is an extract of the detailed format of audited financial results for the quarter and year ended 31 March 2025 filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended time to time). The full format of the audited financial results for the quarter and year ended 31 March 2025 is available on the Company's website (<https://www.ir.ambergrouppindia.com/news-events/#newspaper-ads>) and on the website of the stock exchanges where the Company's equity shares are listed viz. BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

b) Figures of the previous periods have been regrouped/ rearranged/ reclassified, wherever necessary to comply with financial reporting requirements.


For more information
please scan

For Amber Enterprises India Limited
Jasbir Singh

Executive Chairman & CEO and Whole Time Director

Place: Gurugram
Date: 17 May 2025

<div> भारतीय स्टेट बैंक Home Loan Centre, CBD Belapur, CBD Belapur Railway Station Complex, Tower No. 4, State Bank of India 5th Floor, C.B.D. Belapur, Navi Mumbai - 400 614.</div> <div>DEMAND NOTICE</div> <div>A notice is hereby given that the following borrower/s have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non Performing Assets (NPA). The notices were issued to them under section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but they have been returned unserved and as such they are hereby informed by way of this public notice.</div>				
S. No.	Name of the Borrower & Address Account No.	Details of secured asset	Date of 13(2) Notice	Total Dues
1	Mrs. Laveena Rosario Thomas, Mr. Rosario Rosa Thomas, A-19, Sneha Sadan Chs Ltd, Plot No.4, A-19, Sneha Sadan Chs Ltd, Plot No.4, Gorai, Borivali. (SBI Mxgain Home Loan Account: 39552350877, SBI Mxgain Suraksha Loan Account: 33529725944)	Flat No.103, Orchid Building No.3, Enkay Garden, Wavanje Village, Near Talaja MIDC, Panvel, Raigad-410208	07/05/2025 Date of NPA: 30/11/2024	Rs. 15,21,136/- as on 07/05/2025
2	Mr.Ramchandra Dhondu Patil, Mr.Ahijeeet Ramchandra Patil, Flat No.01, Ground Floor, B Wing, Anupama Co-Op Housing Society Ltd, Plot No.79, Panvel, Raigad, (Home Loan Account No.: 65156667825, SBI Suraksha Loan Account: 65163924570)	Flat No.01, Ground Floor, B Wing, Anupama Co-Op Housing Society Ltd, Plot No.79, Panvel, Raigad.	07/05/2025 Date of NPA: 29/02/2024	Rs. 6,60,221/- as on 07/05/2025
<div>The above Borrower(s) and/or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.</div> <div>The borrowers attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets</div> <div>Date: 17/05/2025, Place: CBD Belapur Authorised Officer, State Bank of India</div>				



YES BANK

YES BANK LIMITED

Registered Office: Yes Bank House, Western Express Highway, Santacruz (E), Mumbai, 400 055

Branch Office: 19th Floor, C Wing, Empire Tower, Reliable Tech Park, Cloud City Campus, Plot No.31, Thane-Belapur Road, Airoli, Navi Mumbai - 400708

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas, The undersigned being the authorised officer of YES Bank Limited (“Bank”) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (“Act”) and in exercise of the powers conferred under section 13(12) of the Act read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, had issued a below mentioned demand notices to respective borrowers calling upon them to repay the below mentioned amount mentioned in the respective notice within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower/security providers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/ security providers and to the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules.

The Borrower/security providers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties mentioned below and any dealings with the said property will be subject to the charge of the Bank for below mention amount, together with all the other amounts outstanding including the costs, charges, expenses and interest thereto.

This is to bring to your attention that under Sec.13(8) of SARFAESI Act, where the amount of dues of the secured creditor together with all costs, charges and expenses incurred by secured creditor is tendered to the secured creditor at any time before the date of publication of notice for the public auction/ tender/ private treaty, the secured asset shall not be sold or transferred and no further steps shall be taken for transfer or sale of that secured asset.

Details of the Possession Notice/Borrowers/ Mortgaged


Sr. No.	Loan Account No	Name of borrower and Co-borrowers, Guarantors	Description of mortgaged property (Full address as per 13(2) notice	Total claim amount as per 13(2) notice	Date of 13(2) Notice	Date of Physical possession taken	Addr. District Magistrate Palghar /Thane/ C/M Court Section-14
1.	AFH00 00101 02393 5	Mr. Uttam Krishna Pandey (Borrower & Mortgagor) and Mrs. Sarita Devi Uttam Pandey (Co-Borrower & Mortgagor)	Flat No. 401, Area Admeasuring 500 Sq. Ft. Carpet and 42 Sq. Ft. Open Terrace, 4th Floor, Ritu World Co-Operative Housing Society Ltd., G-Wing, Constructed on Land Bearing S No. 62, H No. 2 and 3P, S No. 64, H No. 1P, Village Kharwai, Tal. Ambarnath, Badliapur East, Thane 421503.	Rs.33,46,602.32/- (Rupees Thirty Three Lakh Forty Six Thousand Six Hundred Two and Thirty Two Paise Only)	18-07-2023	14-05-2025	Chief Judicial Magistrate Thane Order Date- 27-Jun-2024 In Case No- 890/2024
2.	AFH00 68007 53371	Rohit Kumar Jaiswal (Borrower & Mortgagor) and Priya Rohit Jaiswal (Co-Borrower & Mortgagor)	Flat No. B/04, Area Admeasuring 34.38 Sq. Mtrs., Ground Floor, Akansha No. 2, Co-Operative Housing Society Ltd., Achole Road, Village Achole, Nr. Ganpati Mandir, Nallasopara East, Tal. Vasai, Dist. Palghar 401209.	Rs.18,59,118.41/- (Rupees Eighteen Lakhs Fifty Nine Thousand One Hundred Eighteen and Forty One Paise Only)	19-08-2023	14-05-2025	District Magistrate Palghar Order Date- 11-Mar-2024 In Case No- 432/SA/2024

Place : Mumbai

Date : 14.05.2025

Sd/- (Authorized Officer)

Yes Bank Limited



बैंक ऑफ महाराष्ट्र

Bank of Maharashtra

भारत सरकार का उद्यम

एक परिवार एक बैंक

Zonal Office Jalgaon

Plot No. 264 TPC III Near Sagar Park, Jalgaon 425 001

E-mail : cmmarc_jag@mahabank.co.in | Ph : 0257-222 5030

Branch : Chalisgaon

Possession Notice [Rule-8 (1)] (For Immovable Property)

Whereas the undersigned being the Authorized Officer of the **Bank of Maharashtra** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 8 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated as mentioned below calling upon the following Borrowers & Guarantors to repay the amounts mentioned in the notices within 60 days from the date of receipt of the said notice. The notice was sent by Regd. Post, Speed Post and Courier/Dasti.

The Borrower / Guarantor having failed to repay the outstanding amount, Notice is hereby given to the Borrower/Guarantor and the Public in general that the undersigned has **taken Possession** of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the dates mentioned below.

The Borrower / Guarantor in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of the **Bank of Maharashtra** for the amounts mentioned herein below. The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the act, in respect of time available, to redeem the secured assets.

Sr. No.	Name of Borrowers/Guarantors	Outstanding Amount in Rs.	Date of Demand Notice Date of Possession
1.	Shri. Sunil Himmatrao Bhosale & Smt. Mangalabi Himmatrao Bhosale	Rs. 14,40,757.00/- (Rupees Fourteen Lakhs Forty Tousand Seven Hundred Fifty Seven only) + Unapplied Interest @ 9.25% p.a. with monthly rest w.e.f. 04/03/2025+ penal interest and other Charges / expenses.	10/03/2025 15/05/2025
The details of the properties mortgaged to the Bank and taken possession by the bank are as follows : All those pieces and parcels of land and building / house property at Row House No.7, S No. 421/1, Plot No. 7 & 18, Krishna world city phase 3, D.G. Nana Deshmukh Nagar, Plot area 42.95 sq. mtrs. Total Built up area 57.59 sq. Mtrs.			
2.	Mr. Mukunda Vishram Patil & Smt. Sarala Mukund Patil & Ms. Damotabai Vishram Patil	Rs. 24,63,060.00/- (Rupees Twenty Four Lakh Sixty Three Thousand Sixty only) + Unapplied Interest @ 10% p.a. with monthly rest w.e.f. 08/02/2025+ penal interest and other Charges / expenses.	10/03/2025 15/05/2025
The details of the properties mortgaged to the Bank and taken possession by the bank are as follows : All Those Piece and parcels of housing property at Plot No. 19, Gat No.9, Takli pra cha, area of 112.50 sq. mtrs. Near Yashwant Vidyalay, Jijau Nagar, Taklii Pr Cha Ta. Chalisgaon, Dist. Jalgaon - 424101 Bounded as North - Plot No. 18, East - 9 Mtr Road, West - Gat No. 8, South - Plot No. 20			
2. Land			
1. Gat No. 74/1 A Having area of 1.36 ha. at Tekwade Kh. Dhomne, Ta. Chalisgaon, Dist. Jalgaon			
2. Gat No. 23/2/1 Having area of 0.60 ha. at Dhomne, Ta. Chalisgaon, Dist. Jalgaon			
3. Gat No. 96 Having area of 2.63 ha. at Dhomne, Ta. Chalisgaon, Dist. Jalgaon			

Date : 15/05/2025

Place : Chalisgaon

Authorized Officer,

Bank of Maharashtra

<div>'FORM Z' (See sub-rule [11(d-1)] of rule 107) Possession Notice for Immovable Property</div> <div>Whereas the undersigned being the Recovery officer of the Mumbai District Central Co-operative Bank Ltd. under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issued a demand notice dated 03/01/2024 and attached the property described herein below.</div> <div>The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 02 Day of May of the year 2025.</div> <div>The judgment debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mumbai District Central Co-operative Bank Ltd., for an amount as on date Rs.25,72,223/- (Rupees Twenty five lakhs seventy two thousand two hundred twenty three only) (as on dtd. 30/04/2025) and interest thereon.</div> <div>Description of the Immovable Property</div> <div>1201, Ramkrupa Tower, Ramkrupa Hsg. Sty., 25/27, Parekh Street, Hari Kishan Das Hospital, Near Prathana Samaj, Girgaon, Mumbai - 400 004.</div> <div>All that part and parcel of the property consisting of 1201, Ramkrupa Tower, Ramkrupa Hsg. Sty., 25/27, Parekh Street, Hari Kishan Das Hospital, Near Prathana Samaj, Girgaon, Mumbai - 400 004 Withn the registration Tahsil - Mumbai and District - Mumbai.</div> <div>Place: Mumbai</div> <div>Date: 06.05.2025</div> <div>Sd/- (G. V. GAJARE)</div> <div>Special Recovery & Sales Officer, (U/s 107 of Maharashtra Co. Op. Sty. Act 1960 & Relus 1961)</div>	<div>'FORM Z' (See sub-rule [11(d-1)] of rule 107) Possession Notice for Immovable Property</div> <div>Whereas the undersigned being the Recovery officer of the Mumbai District Central Co-operative Bank Ltd. under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issued a demand notice dated 06/03/2025 calling upon the judgment debtor.</div> <div>Mrs. Hema Damodar Ved (Borrower) to repay the amount mentioned in the notice being Rs. 22,07,469/- (Rupees Twenty two lakhs seven thousand four hundred sixty nine only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 03/01/2024 and attached the property described herein below.</div> <div>The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 02 Day of May of the year 2025.</div> <div>The judgment debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mumbai District Central Co-operative Bank Ltd., for an amount as on date Rs.10,24,761/- (Rupees Ten lakhs twenty four thousand seven hundred sixty one only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 05/04/2025 and attached the property described herein below.</div> <div>The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 02 Day of May of the year 2025.</div> <div>The judgment debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mumbai District Central Co-operative Bank Ltd., for an amount as on date Rs.10,06,230/- (Rupees Ten lakhs six thousand two hundred thirty only) (as on dt.31/03/2025) and interest thereon.</div> <div>Description of the Immovable Property</div> <div>C-402, 4th Floor, Siddhika Apartment, Sanjay Nagar, Manpada Road, Dombivli, Thane - 421 204.</div> <div>All that part and parcel of the property consisting of C-402, 4th Floor, Siddhika Apartment, Sanjay Nagar, Manpada Road, Dombivli, Thane - 421 204. Within the registration Tahsil - Kalyan and District - Thane.</div> <div>Place: Dombivli</div> <div>Date: 02.05.2025</div> <div>Sd/- (G. V. GAJARE)</div> <div>Special Recovery & Sales Officer, (U/s 107 of Maharashtra Co. Op. Sty. Act 1960 & Relus 1961)</div>
--	--



ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED

Registered Office : 1242/44, Village Vadu Budruk, Tal. Shirur, Dist. Pune- 412 216. Tel : (02137) 305100, Fax No : (02137) 305302 • CIN : L29130PN1981PLC023734 • Email : investor@zfindia.com • www.zfindia.com



STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/ FINANCIAL YEAR ENDED ON MARCH 31, 2025


Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Year Ended
	31st March 2025 Unaudited	31st March 2025 Audited	31st March 2024 Unaudited	31st March 2024 Audited	31st March 2025 Unaudited	31st March 2025 Audited	31st March 2024 Unaudited	31st March 2024 Audited
1 Total Income from Operations	145.52	521.07	135.20	515.65	143.01	514.59	133.26	512.16
2 Net Profit for the period before Tax (before Exceptional and/ or Extraordinary items)	14.98	50.44	12.38	56.04	5.65	24.50	9.79	51.87
3 Net Profit for the period before Tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	14.98	50.44	12.38	56.04	5.65	24.50	9.79	51.87
4 Net Profit for the period after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	9.82	33.89	10.70	47.72	2.41	12.59	8.24	43.68
5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	10.23	33.98	11.00	48.10	2.77	12.63	8.54	44.06
6 Equity Share Capital	9.07	9.07	9.07	9.07	9.07	9.07	9.07	9.07
7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.		480.79		454.07		459.19		449.15
8 Earnings Per Share (Basic & Diluted) (Face Value of Rs.10 each)	10.82	37.35	11.79	52.59	2.66	13.88	9.08	48.14

Note: (a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full Format of the these Financial Result is available on the website of BSE and on the Company's website at www.zfindia.com. **(b)** The above Audited financial results were reviewed and recommended by the Audit Committee, and thereafter, approved by the Board of Directors, at their respective meetings held on May 17, 2025. The Statutory Auditors has carried out Limited Review of the above results. **(c)** The Consolidated Financial Results of ZF Steering Gear (India) Limited 'Group' consisting the financial results of ZF Steering Gear (India) Limited ('The Company /the Parent Company'), DriveSys Systems Private Limited, NexSteer Systems Private Limited and Metacast Auto Private Limited. **(d)** The above Audited Financial Results are also placed on the Website of the Company <http://www.zfindia.com/financial-results.php> and Stock Exchange <https://www.bseindia.com/> **(e)** The Audited Standalone and Consolidated Financial Results are being posted on the website of the Company, www.zfindia.com and will be available on the website of BSE Limited (BSE). The same can also be accessed by scanning the QR Code provided above.

for **ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED**

Utkarsh Munot
Managing Director
DIN:00049903

Pune
May 17, 2025



उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक

नोंदणीकृत कार्यालय : ग्रेप गावडन, नं. 27, ३रा "ए" फ्लॉर, 18 वा मुख्य, 6 वा ब्लॉक, कोरसंगला, बेगळूर - 560095, कर्नाटक.
क्षेत्रीय कार्यालय - सातवा मजला, अलमोटे आयटी पार्क, स. क्र. 8, खराडी-मुंडवा बायपास, खराडी गाव, पुणे- 411014.

जाहीर लिलाव सूचना

सिक्युरिटी इंटरस्ट (एनफोर्समेंट) रुलस, 2002 मधील नियम 8(6) आणि 9 च्या तत्सुटीसह वाचपत्रात येणाऱ्या सिक्युरिटीयझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल असेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट अँड (सर्फेसी कानून) 2002 अंतर्गत विक्रीसाठी जाहीर सूचना.

निम्नस्वाक्षरेकार हे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सर्फेसी कायद्याच्या कलम 13(4) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारंचा वापर करून खालील मालमतेचा ताबा घेतला आहे. विशेषतः कर्जदरमना आणि सामान्यतः जनतेला सूचित करण्यात येते की बँकेच्या धकबाकीच्या वसुलीसाठी खाली नमूद केलेल्या खात्यातील ताऱ्या मालमतेचा जाहीर लिलाव "जसे आहे तेथे आहे" व "जसे आहे जे काही आहे" या तत्वावर खालीलप्रमाणे विहित केलेल्या दिनांकास आर्वाजित करण्यात येईल.

अ. क्र.	कर्ज खाते क्र. / शाखा	कर्जदार / सह-कर्जदार / जागीनदार / गहाणदार यांचे नाव	13(2) सूचना दिनांक / दिनांकानुसार धकबाकी (रु. मध्ये)	ताबा दिनांक	राखीव किंमत रु. मध्ये / बचपाणू रु. मध्ये
1	4406210130000081 / 4406-आकुडी	1) प्रकाश भगवान बनसोडे, 2) अधिनी प्रकाश बनसोडे / अधिनी सुरेश भालेगव, दोघेही रहणार :- बिल्डिंग क्र. 48/4, वास्तुखोर्ग कॉलनी, पिंपरी, पुणे - 411 018. 1) येथे देखील - हनुमान सुर्य मार्केट, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे - 411018 आणि तसेच येथे - चर क्र. ए-270, एच ए कॉलनी, मुंबई-पुणे महामार्ग, पिंपरी, पुणे - 411018. 2) तसेच येथे - 25/196, वल्लभ नगर, संत तुकाराम नगर जवळ, पिंपरी, पुणे - 411 018.	05.02.2024 / रु. 30,55,737.27 दि. 03.02.2024 रोजी नुसार	30.01.2025	रु. 17,82,000/- / रु. 1,78,200/-
स्थवार मालमतेचे वर्णन : पुढील मालमतेचे सर्व खंड आणि तुकडे, फ्लॅट क्र. 310 दुसऱ्या मजल्यावर मोजमाप 468 चौ. फू. म्हणजे 43.48 चौ. मी. + बाल्कनी / टेरेस क्षेत्रफळ 48 चौ. फू. म्हणजे 4.46 चौ. मी. पापसणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारती च्या बी विंग मध्ये, गट क्र. 326 यावर बांधलेले, गाव - सांगवी, तालुका - खंडाळ, जिल्हा - सातवा येथे स्थित. जे विक्री करार क्र. 2068/2019 दिनांक 04/07/2019 द्वारे श्री. प्रकाश भगवान बनसोडे यांच्या मालकीचे आहे.					
2	44582100500000021 / 4458-सोलापूर	1) कविता गणेश गुंजवणे, 2) गणेश जयलिंग गुंजवणे, दोघेही रहणार :- फ्लॉट क्र. 41, भाग-4 गोपीनाथ नगर गुळवंची गाव, गुळवंची उत्तर सोलापूर, महाराष्ट्र - 413255 आणि तसेच येथे - फ्लॉट क्र. 28, गोपीनाथ नगर, मु. पो. गुळवंची, तालुका उत्तर सोलापूर जि. सोलापूर, महाराष्ट्र - 413255. 1) तसेच येथे - श्री समर्थ सॅकर्स अँड बेकर्स, दुकान क्र. 1 श्री स्वामी समर्थ व्यापारी संकुल, गुळवंची सय स्ट्रीट गुळवंची, ता. उत्तर सोलापूर, महाराष्ट्र - 413255.	11.10.2023 / रु. 15,20,161.12 दि. 06.10.2023 रोजी नुसार	18.02.2025	रु. 19,26,000/- / रु. 1,92,600/-
स्थवार मालमतेचे वर्णन : पुढील मालमतेचे सर्व खंड आणि तुकडे, अनुषंगिक जमीन संबंधित भूभाषण गट क्र. 16/2/बी/3/बी फ्लॉट क्र. 28 एकूण मोजमाप क्षेत्रफळ 0.92.94अथवा म्हणजे 92.94 चौ. मी., सोबाव तळ मजल्यावर आरसरीची बांधकाम मोजमाप क्षेत्रफळ 78.94 चौ. मी. आणि पहिल्या मजल्यावर मोजमाप क्षेत्रफळ 28.65 चौ. मी., एकूण बांधकाम मोजमाप क्षेत्रफळ 107.59 चौ. मी., गुळवंची, तालुका उत्तर सोलापूर महाराष्ट्र - 413255 (पूर्वेकडे - 6.10 मी. रुंद लेन रस्ता, पश्चिमेकडे - फ्लॉट क्र. 73, उत्तरेकडे - फ्लॉट क्र. 27, दक्षिणेकडे - फ्लॉट क्र. 29)					
3	44582101300000035 / 4458-सोलापूर	1) सविंध समेश्वर चिंचोली, 2) कुसुमबाई समेश्वर चिंचोली, दोघेही रहणार :- फ्लॉट क्र. 73, कामगार वस्तीगाव, सुनील नगर, एमआयडीसी सोलापूर, महाराष्ट्र - 413006. 1) तसेच येथे- सिद्धेश्वर सेवा केंद्र, फ्लॉट क्र. 29, तेलघाणा सोसायटी, अक्कलकोट रोड, सोलापूर, महाराष्ट्र - 413006.	02.06.2023 / रु. 12,18,364.62 दि. 22.05.2023 रोजी नुसार	12.02.2025	रु. 14,18,000/- / रु. 1,41,800/-
स्थवार मालमतेचे वर्णन : फ्लॉट क्र. 104, इमारत बी, पहिला मजला, अनु. क्र. 32, मोजमाप 39.83 चौ. मी. (कॉपेट क्षेत्रफळ) आणि 48.77 चौ. मी. (व्हॉल्ट अप क्षेत्रफळ) खोतीव नगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत, जमीन संबंधित जुना सव्हे क्र. 149/1बी आणि नवीन सव्हे क्र. 147/1बी च्या पूर्व-दक्षिण भागात स्थित, गाव कसवे सोलापूर, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर, चतुर्दशमा पुढीलप्रमाणे : पूर्वेकडे - व्यावसायिक इमारत, पश्चिमेकडे - फ्लॉट क्र. 103; दक्षिणेकडे - इमारत जिना, उत्तरेकडे - फ्लॉट क्र. 101, जिना सी.					
4	44582100500000013 / 4458-सोलापूर	1) सुरेश सुभाष झिंगाडे, 2) राणी कृष्णा कोळकर, दोघेही रहणार :- फ्लॉट क्र. 75, विनायक नगर, एमआयडीसी रोड, सोलापूर, दक्षिण सोलापूर, महाराष्ट्र - 413006. 1) तसेच येथे - सिद्धेश्वर मंदिरजवळ, 75, विनायक नगर, एमआयडीसी रोड, सोलापूर दक्षिण, सोलापूर, महाराष्ट्र - 413006. आणि तसेच येथे - सुरेश गायमटे, फ्लॉट क्र. 75, विनायक नगर, एमआयडीसी रोड, सोलापूर, उत्तर सोलापूर, सोलापूर, महाराष्ट्र - 413006. 2) तसेच येथे - चावडी ओणी, ईडी., विजयनगर, कर्नाटक - 586209.	02.06.2023 / रु. 14,84,223.07 दि. 22.05.2023 रोजी नुसार	07.03.2025	रु. 15,66,000/- / रु. 1,56,600/-
स्थवार मालमतेचे वर्णन : फ्लॉट क्र. 101 (06/9), इमारत फ पहिला मजला, मोजमाप 39.83 चौ. मी. (कॉपेट क्षेत्रफळ) आणि 48.77 चौ. मी. (व्हॉल्ट अप क्षेत्रफळ) खोतीव नगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत, जमीन संबंधित जुना सव्हे क्र. 149/1बी आणि नवीन सव्हे क्र. 147/1बी च्या पूर्व-दक्षिण भागात स्थित, गाव कसवे सोलापूर, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर, चतुर्दशमा पुढीलप्रमाणे : पूर्वेकडे - कॉमनी रस्ता, पश्चिमेकडे - फ्लॉट क्र. 102; दक्षिणेकडे - फ्लॉट क्र. 103; उत्तरेकडे - इमारत जिना					
5	44587950000000015 / 4458-सोलापूर	1) मनिषा चंद्रशेखर हिमंज, 2) सी. इम्मा मल्लय्या हिमंज, दोघेही रहणार - 199, आनंद नगर, मोटोटी रोड, सोलापूर - 413003.	07.12.2022 रु. 19,60,908.41 दि. 20.09.2022 रोजी नुसार	23.01.2025	रु. 19,49,000/- / रु. 1,94,900/-
स्थवार मालमतेचे वर्णन : पुढील मालमतेचे सर्व खंड आणि तुकडे, नवीन सव्हे क्र. 180/1/1, जुना सव्हे क्र. 189/1/1 पैकी फ्लॉट क्र. 51 पैकी पूर्व बाजू जमीन मोजमाप 74.34 चौ. मी., कसवे सोलापूर, तालुका - उत्तर सोलापूर, जिल्हा - सोलापूर येथे स्थित. नोंदणीकृत विक्री करार क्र. 5946/2012 द्वारे ही मालमत्ता श्री. मनिषा चंद्रशेखर हिमंज यांच्या मालकीची आहे.					
6	44582101300000033 / 4458-सोलापूर	1) इम्रान सलीम शहाजी, रहणार - 326, रमवाडी, न्यू धोंडीबा वस्ती, मारियाई मंदिर सामोर, मरणा हॉस्पिटलच्या मागे, सोलापूर, महाराष्ट्र - 413001. 2) रुईसा इम्रान शहाजी, इम्रान यांची पत्नी, रहणार- 310, रमवाडी, न्यू धोंडीबा वस्ती, मारियाई मंदिर सामोर, सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र - 413001.	25.11.2022 / रु. 22,85,832.04 दि. 24.11.2022 रोजी नुसार	31.01.2025	रु. 12,96,000/- / रु. 1,29,600/-
स्थवार मालमतेचे वर्णन : फ्लॉट क्र. - 104, पहिला मजला ए, खोतीव नगर कॉम्प्लेक्स, जुना स. क्र. 149/1बी, नवीन स. क्र. 147/1बी चा आग्नेय कोपर, खोतीव नगर, कोंडा नगर, सोलापूर, महाराष्ट्र - 413006					
7	44527970000000010 / 4452-सातवा	1) श्री. जीवन पांडुरंग खामकर, 2) सी. वैशाही जीवन खामकर, दोघेही रहणार : मु. पो. नोंदावा, ता. जि. सातवा - 415107.	11.10.2020 रु. 2,67,890.00 दि. 27.09.2021 रोजी नुसार	05.03.2025	रु. 2,57,000/- / रु. 25,700/-
स्थवार मालमतेचे वर्णन : पुढील मालमतेचे सर्व खंड आणि तुकडे, ग्रामपंचायत मिळकत क्र. 223, मोजमाप क्षेत्रफळ 143 चौ. फू., गाव : नोंदावा, ता. जिल्हा सातवा येथे स्थित, आणि मालमतेच्या चतुर्दशमा पुढीलप्रमाणे : पूर्व किंवा त्या दिशेने : महादेव बंडू खामकर, दक्षिण किंवा त्या दिशेने : शिवराज रामचंद्र खामकर, पश्चिम किंवा त्या दिशेने : वैभव श्रीराम खामकर, उत्तर किंवा त्या दिशेने : सामाधिक रस्ता (निती) ह्यमंत खाकर.)					
मालमतेच्या तपासणीचा दिनांक आणि येथे बोली आणि बघाणा रकम ठेव सादर करण्याची दिनांक लिलाव दिनांक आहण ठेव					

बघाणा रकम ठेव (ईएमपी) भारतीय रुपये मध्ये ("उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि." च्या नावे डिमांड ड्राफ्टद्वारे भरले जावे).
बोली सादर करण्याचे दिक्कान : 1) उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि., सुसंगीत, मित्र मंडळ चौक, मॅरिना भवन समोर, पर्वती पायथ्या, पुणे, महाराष्ट्र - 411037. (संपर्क - दीपक मंत्री - 9561157757, सागर धोपरे - 7350011372) अ. क्र. 1 साडे. 2) उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि., हॉटेल सिटी पार्क 119 मुरली पेठ, चार हुतात्मा चौक सोलापूर सोलापूर, महाराष्ट्र - 413001 (संपर्क - दीपक मंत्री - 9561157757, अरविंद साबळे - 8308914936) अ. क्र. 2, 3, 4, 5, 6 साडे. 3) उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि., हॉटेल सागर हिलक्स बिल्डिंग, फ्लॉट क्रमांक 28/01, तळमजला, बांधका रोड, सातवा, सातवा, महाराष्ट्र - 415002. (संपर्क - दीपक मंत्री - 9561157757, अरविंद साबळे - 8308914936) अ. क्र. 7 साडे.

अटी व शर्ती :- ई-लिलाव "जसो आहे तेथे आहे" "जो आहे जे काही आहे" आणि "तेथे जे काही आहे" तत्वावर आर्वाजित करण्यात येईल.

1. प्राधिकृत अधिकारीना असेलेले उल्लेख ज्ञान व माहितीच्या अनुसार जे कोणत्याही मालमतेवर भार नाही. तथापि, स्थाय्य असलेल्या बोलोदारांनी त्यांच्या बोली सादर करण्यापूर्वी लिलावात ठेवलेल्या मालमतेवरील भार, नामाधिकार तसेच मालमतेस प्रभावी ठरपाचे दावे / हक्क / देणी यासंबंधित स्वतःची चौकशी करवी. ई-लिलाव जाहीरत वर बँकेचे कोणतेही प्रतिनिधी किंवा कोणतेही बांधिलकी ठेवत नाही किंवा असल्याची मानीव ठरत नाही. मालमतेची विक्री बँकेला जात असलेल्या जात असलेल्या व बांधी भारावर विविधतः येत आहे. प्राधिकृत अधिकारी / सुरक्षित धनको कोणत्याही व्यक्तीस पक्षकारचे दावे / हक्क / देणी याकडित जबाबदार असणार नाहीत.

2. बोली सादर करण्यापूर्वी मालमतेची पाहणी आणि मत्ता व विनिर्देश याबाबत स्वतःचे समझान करून घेण्याची जबाबदारी बोलोदारांची असणार आहे. लिलावात ठेवलेल्या मालमतेच्या पाहणीकरिता प्रत्येक मालमतेच्या वर्णानुसार नमूद केल्याप्रमाणे स्थाय्य असलेल्या बोलोदारांना अनुमती देण्यात येईल.

3. इच्छुक बोलोदारांनी वर नमूद केल्याप्रमाणे लिलावाच्या तारखेच्या एक दिवस आधी निम्नस्वाक्षरेकर प्राधिकृत अधिकार्यासमोर त्यांची बोली सादर करवी.

4. ई-लिलाव उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक मालमत्ताप्रति ई-लिलाव सेवा प्रदान - मे, सी। इंडिया प्रा. लि., संपर्क व्यक्ती - प्रभाकरन एम - (मो. क्र. 7418281709) द्वारे आर्वाजित करण्यात येईल. इच्छुक बोलोदारांनी संकेतस्थळवरील मालमतेच्या तपसलीसाठी <https://www.bankeauctions.com> किंवा <https://www.ujjivansfb.in/e-auctions> या पॉर्टलवर त्यांची नावे नोंदवावीत आणि त्यांचा युजर-आयडी आणि पासवर्ड मोफत मिळवावा असा सल्ला देण्यात येत आहे. संपादक बोलोदारा सेवा प्रदाता मे. सी। इंडिया प्रा. लि., हेल्यलान नंबर - 7291918824, 25, 26, सपोर्ट ईमेल आयडी :- support@bankeauctions.com, लिलाव पोर्टल - <https://www.bankeauctions.com> यांच्याकडून ई-लिलावावर ऑनलाइन प्रतिक्रिया घेऊ शकतात.

5. सर्वोच्च बोली लागूणाऱ्या / देऊ केलेले यांना सुरक्षित धनको, म्हणजेच, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि. द्वारे बोली स्वीकारल्याच्या अर्धीन राहून, मालमत्ता विकली जाईल. तथापि, निम्नस्वाक्षरेकर यांना आवश्यक वाटल्यास ईटर-से-बिल्डिंगा परवानगी देण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणतेही कारण न देता कोणतीही ऑफर / निविदा स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार प्राधिकृत प्राधिकारी यांना आहे.

6. यशस्वी बोलोदारांची बघाणा रकम ठेव (ईएमपी) विक्री विचाराधीन भाग म्हणून ठेवून घेण्यात येईल आणि / अवशरस्वी बोलोदारांची बघाणा रकम पत करण्यात येईल. बघाणा रकम ठेवीवर कोणतेही व्याज मिळणार नाही. यशस्वी बोलोदारांने प्राधिकृत अधिकार्याद्वारे बोली किमतीच्या स्वीकृतीच्या 24 तासांच्या आत किमतीच्या 25% ठेव, / आधीच प्रदान केलेल्या इलेट्रेचे समावीजन करून, जमा करवायची आहे आणि उर्वरित 75% रकम विक्रीच्या / पंचगत्या दिवशी किंवा तत्सुटी किंवा प्राधिकृत अधिकारीच्या एकमेव स्वच्छधिकारवर व लिखित मान्यतेनुसार असा वाढीव कालावधी कोणत्याही परिस्थितीत 3 महिन्यांपेक्षा जास्त नसेल अशा विस्तारित कालावधीच्या आत भरवण्याची आहे. यशस्वी बोलोदाराद्वारा प्रदान करण्यात कसूर झाल्यास, प्रस्तावाद्वारा / आधीच भरलेली रकम जात होण्यास पात्र ठेवत आणि मालमत्ता पुर्तिलायाकरिता ठेवण्यात येईल आणि कसूरदार / झगडोका मालमत्ता / रकमेबाबत कोणताही दावा / हक्क असणार नाही.

7. प्रकाशन सार असलेल्या प्रमुख कलमाच्या अर्धीन आहे.

8. शेवटच्या क्षणी बोली सादर करणे बोलोदारांनी स्व - हितार्थ टाळजे न्याकरिता उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक किंवा / सेवा पुरवठ्याकार कोणतीही चूक व अपयश (इंस्टंटे फेल्युअर / पॉवर फेल्युअर, इ.) जबाबदार ठरविले. अशा / गंभीर रिस्थिती टाळण्याकरिता बोलोदारांना विनंती करण्यात येते की त्यांनी पॉवर सल्यार बँक - अप, इ. साखळी / सर्व पयरी / आवश्यक व्यक्तीस करवी जेणेकरून ते अशा परिस्थितीवर मात करण्यास सक्षम असतील आणि / लिलावात यशस्वीरित्या सहभागी होण्यास सक्षम ठरतील.

ताऱ्या असलेल्या मालमतेच्या विक्रीसाठी शेड्यूल केलेल्या जाहीर लिलावाबद्दल वरील नावे असलेले कर्जदार / जागीनदार / गहाणदार यांना ही सूचना आहे.

टिकाण : पुणे, दिनांक : 17.05.2025

स्वा./ प्राधिकृत अधिकारी, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक

जीवनसाथीच्या निवडीसाठी एकमेव

मंगल मार्ग

वर रविवारी लोकसत्ताून

जीवनसाथी

हाथेचा कार्यालय

अॅक्सिस बँक लि. कोर्पोरेट कार्यालय : अॅक्सिस हाऊस, सी-२, बाडिया इन्टरनॅशनल सेंटर, पांडुरंग हुधरम मार्ग, वरकी, मुंबई- ४०००२५.

नोंदणीकृत कार्यालय : त्रिशूल, ३रा मजला, समर्थेश्वर मंदिरसमोर, लॉ गाडन, एलिस ब्रीज, अहमदाबाद - ३८० ००६.

सिक्युरिटीयझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल असेट्स अँड (सर्फेसी कानून) 2002 अंतर्गत विक्रीसाठी जाहीर सूचना

तमाम जनतेस, खासकरून कर्जदार, सह-कर्जदार, जागीनदार आणि गहाणदार यांना ही जाहीर नोटीस देण्यात येते की, खाली नमूद केलेली चल व अचल मिळकत जी सुरक्षित धनको (सिक्युरिटी क्रेडीटर) यांच्याकडे गहाण/बोच्या अंतर्गत आहेत आणि अधिकृत अधिकारी यांनी या मालमतेचा प्राप्तीसाठी सुरक्षित धनको अंतर्गत अधिकारी यांनी बँकेला येणे असलेली रकम वसूल करण्यासाठी खाली नमूद केलेल्या मालमतांची "जसे आहे, जेथे आहे तेथे" "जरी आहे तरी आणि जे काही आहे ते आणि कोणत्याही परिस्थितीत-किंवा या तत्वावर खाली नमूद केलेल्या तारखांना विक्री करण्यात येत आहे. राखीव किंमत आणि बघाणा रकम इ. खाली नमूद केल्यानुसार आहे. कृपया लिलावाच्या तपशीलासाठी खालील परिशिष्टाच्या संदर्भ घ्यावा.

ई-लिलावाचे परिशिष्ट व कर्जाचा तपशील

१) कर्जदारचे/सह-कर्जदार/जागीनदार/गहाणदारचे यांचे नाव आणि पत्ता

गहाण मालमतेचा तपशील

१) स्नेहा शिवाजी घुमाळ फ्लॅट नं.एफ-७०४, ७ वा मजला, विंग-ए, बिल्डिंग नं.३, विशाल विंग फेज-11, गट नं.३६९२/७३/७९/८८, तळेगाव इन्ड्रे, ता. शिरूर, जि.पुणे, तसेच : गावदाण विप्ले खालसा हिंदवे, श्रीकृष्णाजवळ मंदिर, ता. शिरूर, जि.पुणे-४१२२०८, २) निना संजय बोबडे, रं. संजय बोबडे, वज्रनगवाडी, पुणे नगर रोड, श्रीकृष्ण मंदिरजवळ, शिरापुर, जिल्हा.पुणे-४१२२०८.

राखीव किंमत आणि इष्टपद्धी

बोली उघडण्याची तारीख आणि वेळ

राखीव किंमत : रु. ३२,३४,८००/- (रुपये बत्तीस लाख चौत्तीस हजार आठवे फक्त)

इष्टपद्धी : रु. ३,२३,४८०/- (रुपये तीन लाख तेवीस हजार चारसे ऐंशी फक्त)

अॅक्सिस बँक लि., च्या नावे काढलेल्या पुणे येथे देय झिांड झपट द्यावा.

सर्फेसी कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत मागणी नोटीसीची तारीख : दि. ३१/१०/२०२३

सर्फेसी कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत मागणी नोटीसीची रकम (रुपयामध्ये) : रु. २२,४५,१०२/- (रुपये बत्तीस लाख चौत्तीसी हजार एकोणे दोन फक्त) दि.१८/१०/२०२३ रोजीची देय रकम.

प्रत्यक्ष ताबा घेतल्याची तारीख : दि. १३/०२/२०२५

ताबा नोटीस प्रसिध्द करण्यात आल्याची तारीख : दि.१६/०२/२०२५

धकबाकी (रु.) : रु. २२,४५,१०२/- (रुपये बत्तीस लाख चौत्तीसी हजार एकोणे दोन फक्त) दि.१८/१०/२०२३ रोजीची देय रकम.

२) कर्जदारचे/सह-कर्जदार/जागीनदार/गहाणदारचे यांचे नाव आणि पत्ता


गहाण मालमतेचा तपशील

१) प्रवीण पंडित बनसोडे 2) चारुलता प्रवीण बनसोडे, फ्लॅट नं.६०४, सहगाव मजला, 'आय' विंग, स्काय स्टार सिटी, किरकटवाडी, जिल्हा. पुणे, तसेच : द्वारा. प्रवीण पंडित बनसोडे

१) अजय महेश्वर लोडे 2) उषा अजय लोडे, ३३९, शिवाजी नगर, जुनी पोलीस लाईन, शिवाजी नगर, पुणे-४११००५, तसेच : फ्लॅट नं.१०६, बी. विंग, पहिला मजला, फेज 11। आय धर, सनसवाडी, पुणे.

राखीव किंमत आणि इष्टपद्धी

बोली उघडण्याची तारीख आणि वेळ



TATA
TATA CONSUMER PRODUCTS LIMITED

CIN: L15491WB1962PLC031425
Registered Office: 1 Bishop Lefroy Road, Kolkata - 700020
Tel: +91 033 22813779/3891/4422/4747/66053400
E-mail id: investor.relations@tataconsumer.com; **Website:** www.tataconsumer.com

NOTICE OF 62ND ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the **Sixty-Second (62nd) Annual General Meeting ('AGM')** of **Tata Consumer Products Limited** will be held on **Wednesday, June 18, 2025 at 10.30 a.m. (IST)** through Video Conference ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM'), to transact the business as set out in the Notice of AGM, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ('the Act') and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations') read with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 9/2024 dated September 19, 2024 ('MCA Circulars') issued by Ministry of Corporate Affairs ('MCA') and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 ('SEBI Circular').

In compliance with the above MCA Circulars, the Company will be sending the electronic copies of the Notice of the 62nd AGM along with the link for the Integrated Annual Report for FY 2024-25 to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar & Transfer Agent ('Registrar')/Depository Participant(s) ('DPs'). In addition, pursuant to Regulation 36(1)(b) of the SEBI Listing Regulations, a letter will be sent to Members who have not registered their e-mail addresses. Further, the physical copies of the Notice of the 62nd AGM along with the Integrated Annual Report for FY 2024-25 shall also be sent to those Members who request for the same at AGM2025@tataconsumer.com mentioning their Folio No. / DP ID and Client ID. The electronic copies of the Notice of the 62nd AGM will be made available on the Company's website at www.tataconsumer.com, website of Stock Exchanges i.e., BSE Limited ('BSE'), National Stock Exchange of India Limited ('NSE') and The Calcutta Stock Exchange Limited ('CSE') at www.bseindia.com, www.nseindia.com and www.cse-india.com respectively, and on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at <https://www.evoting.nsdl.com>.

Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-Voting and e-Voting at the AGM for Members who are holding shares in physical form or who have not registered their e-mail addresses with the Company is being provided in the Notice of AGM. The attendance of the Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

The Members may note that the Board has recommended a dividend of Rs. 8.25/- per equity share of face value of Re. 1 each (825%) for FY 2024-25. Members holding shares as on Thursday, May 29, 2025 ('Record Date') will be eligible for determining entitlement of Members for payment of final dividend for FY 2024-25, if approved at the AGM.

Members who have not registered their e-mail address and/or not updated their complete Bank details viz core banking A/c. No. and type, MICR Code and IFSC Code are requested to follow the below instructions for registering/updating their e-mail address and bank account:

I. FOR MEMBERS HOLDING PHYSICAL SHARES: Members may register/update the above details with the Company's Registrar & Transfer Agent – MUFG Intime India Private Limited ('RTA') by submitting Investor Service Request Form (Form No. ISR 1) duly filled and signed as per the specimen signature registered with the Company/RTA along with self-attested ID Proof and address proof and supporting mentioned thereon. *The Investor Service Request form can be downloaded from website of the RTA <https://in.mpmis.mufg.com> > Resources > Downloads > KYC.*

II. FOR MEMBERS HOLDING SHARES IN DEMAT MODE: Members may register/update the above details in their demat account as per process advised by their Depository Participant.


The Members are also encouraged to register their bank details with the Company's RTA/the respective DPs to receive the dividends, if declared at the AGM, directly into their bank account through approved electronic mode of payment. Detailed information on the above is being provided in the Notice of the AGM.

As the Members are aware, as per the Income Tax Act, 1961 ('IT Act'), as amended by the Finance Act 2020, dividends paid or distributed by the Company after April 1, 2020, is taxable in the hands of the Members and the Company shall be required to deduct the Tax at Source (TDS) at the prescribed rates from the dividend. The TDS rates would vary depending on the residential status of the Members and the documents submitted by them within the time and accepted by the Company. In this regard, the Company, vide its e-mail communication dated May 6, 2025, to all the Members, having their e-mail address registered with the Company/Depositories, has explained the process of withholding tax from dividends paid to the shareholders at prescribed rates along with the necessary annexures. This communication is also available on the website of the Company at <https://www.tataconsumer.com/investors/investor-information/letters-sent-to-shareholders>.

For Tata Consumer Products Limited


Delnaz Dara Harda
Company Secretary
ACS:73704

Place: Mumbai
Date : May 17, 2025



ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED

Registered Office : 1242/44, Village Vadu Budruk, Tal. Shirur, Dist. Pune- 412 216. Tel : (02137) 305100, Fax No : (02137) 305302 • CIN : L29130PN1981PLC023734 • Email : investor@zfindia.com • www.zfindia.com



STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/ FINANCIAL YEAR ENDED ON MARCH 31, 2025

(Rs. in crore)


Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Year Ended
	31st March 2025 Unaudited	31st March 2025 Audited	31st March 2024 Unaudited	31st March 2024 Audited	31st March 2025 Unaudited	31st March 2025 Audited	31st March 2024 Unaudited	31st March 2024 Audited
1 Total Income from Operations	145.52	521.07	135.20	515.65	143.01	514.59	133.26	512.16
2 Net Profit for the period before Tax (before Exceptional and/ or Extraordinary items)	14.98	50.44	12.38	56.04	5.65	24.50	9.79	51.87
3 Net Profit for the period before Tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	14.98	50.44	12.38	56.04	5.65	24.50	9.79	51.87
4 Net Profit for the period after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	9.82	33.89	10.70	47.72	2.41	12.59	8.24	43.68
5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	10.23	33.98	11.00	48.10	2.77	12.63	8.54	44.06
6 Equity Share Capital	9.07	9.07	9.07	9.07	9.07	9.07	9.07	9.07
7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.		480.79		454.07		459.19		449.15
8 Earnings Per Share (Basic & Diluted) (Face Value of Rs.10 each)	10.82	37.35	11.79	52.59	2.66	13.88	9.08	48.14

Note: (a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full Format of the these Financial Result is available on the website of BSE and on the Company's website at www.zfindia.com. (b) The above Audited financial results were reviewed and recommended by the Audit Committee, and thereafter, approved by the Board of Directors, at their respective meetings held on May 17, 2025. The Statutory Auditors has carried out Limited Review of the above results. (c) The Consolidated Financial Results of ZF Steering Gear (India) Limited 'Group' consisting the financial results of ZF Steering Gear (India) Limited ('The Company' /the Parent Company'), DriveSys Systems Private Limited, NexSteer Systems Private Limited and Metacast Auto Private Limited. (d) The above Audited Financial Results are also placed on the Website of the Company <http://www.zfindia.com/financial-results.php> and Stock Exchange <https://www.bseindia.com/> (e) The Audited Standalone and Consolidated Financial Results are being posted on the website of the Company, www.zfindia.com and will be available on the website of BSE Limited (BSE). The same can also be accessed by scanning the QR Code provided above.

for **ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED**

Utkarsh Munot
Managing Director
DIN:00049903

Pune
May 17, 2025



KALLAPPANNA AWADE ICHALKARANJI JANATA SAHAKARI BANK LTD.,
(Multi-State Scheduled Bank)
Head Office: Ward No.12 H.No.1,'Janata Bank Bhawan', Main Road, Ichalkaranji, 416 115, Dist-Kolhapur. (M.S.)Tel. No: (0230) 2433505 to 508.
Ahmednagar Branch Office:- Plot No. 95/3, Sai Icon Building,Opp.Kedar Arcade, Near Bank Of Maharashtra, Nagar –Manmad Road, Savedi Road, Ahmednagar - 414 003. (Maharashtra State)

SALE NOTICE

PUBLIC NOTICE FOR SALE OF THE IMMOVABLE PROPERTY UNDER PROVISIONS OF SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002, AND RULES FRAMED THEREUNDER.

The undersigned being the Authorized Officer of Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd., under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as "the said Act") invites offers in the prescribed tender forms from interested parties to purchase the property detailed herein below put up for sale by the Bank on '**AS IS WHERE IS AND WHATEVER IS**' basis under provisions of the said Act and Rules framed there under to recover its dues. The said property is in **physical possession** of the Bank in exercise of its powers under section 13 (4) of the said Act read with rule 9 of the said Rule. The Authorized officer of the bank also issued notice dated 03/04/2025 under Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 to the borrower, Guarantors and mortgagor named herein below.

Sr.No	Name of the Borrower & Guarantors and Loan Account No.	Amount Claimed being Rupees	Description of Property	Reserve price amount
1)	(1) M/s. Riddhi Snacks, Prop. Mr. Rohit Rajendra Rathod , R/o. H.No. 647, Ramkrupa building, Thakur Galli, Near Hanuman Mandir, Topkhana, Ahmednagar-414001, Dist. Ahmednagar. (Borrower), (2) Mr. Rajendra Ramnarayan Rathod, R/o. H.No. 647, Ramkrupa building, Thakur Galli, Near Hanuman Mandir, Topkhana, Ahmednagar-414001, Dist. Ahmednagar. (Guarantor), (3) Mrs. Radhika Rohit Rathod , R/o. H.No. 647, Ramkrupa building, Thakur Galli, Near Hanuman Mandir, Topkhana, Ahmednagar - 414001, Dist.Ahmednagar. (Guarantor), (4) Mr. Rakesh Jayprakash Rathod, R/o. 6913, Lonar Galli, Near Power House, Ahmednagar-414001, Dist. Ahmednagar. (Guarantor), (5) Mr. Shailesh Rameshlal Pardeshi, R/o. House No. 1542, Ramchandra Khunt, Ahmednagar-414001 , Dist. Ahmednagar.(Guarantor) (Loan account No. LMEMI-70).	Rs.14,65,307/- (Rupees Fourteen Lakh Sixty Five Thousand Three Hundred and Seven Only) due as on 31/08/2024 as detailed in the demand notice dated 02/09/2024 issued under Section 13(2) of the said Act by the bank to the borrower & others, together with further interest at the contractual rate of interest, cost, expenses etc.; thereon.	All that piece and parcel of the property Admeasuring Total area 148.4 Sq. Meters bearing C.T.S. No.425/1 situated at Ahmednagar City (Located at Thakur Lane, Near Topkhana) within the limits of Ahmednagar Municipal Corporation, Tal.Nagar, Dist. Ahmednagar, which is bounded as Towards East- C.T.S. No. 427 and easement rights Road, South – C.T.S. No. 425/2, West-C.T.S. No. 428 and 443 P & North- C.T.S. No. 484. The property described above with all its contents, easementary rights, which is owned by of you Mr. Rajendra Ramnarayan Rathod.	Rs.62,00,000/-
2)	(1) M/s. Riddhi Enterprises, Prop. Mrs. Radhika Rohit Rathod , R/o. H.No. 647, Ramkrupa building, Thakur Galli, Near Hanuman Mandir, Topkhana, Ahmednagar-414001, Dist. Ahmednagar. (Borrower), (2) Mr. Rohit Rajendra Rathod, R/o. H.No. 647, Ramkrupa building, Thakur Galli, Near Hanuman Mandir, Topkhana, Ahmednagar-414001, Dist. Ahmednagar. (Guarantor), (3) Mr. Rajendra Ramnarayan Rathod , R/o. H.No. 647, Ramkrupa building, Thakur Galli, Near Hanuman Mandir, Topkhana, Ahmednagar-414001, Dist. Ahmednagar. (Guarantor), (4) Mr. Rakesh Jayprakash Rathod , R/o. House No. 6913, Lonar Galli, Near Power House, Ahmednagar-414001, Dist. Ahmednagar. (Guarantor), (5) Mr. Shailesh Rameshlal Pardeshi, R/o. House No. 1542, Ramchandra Khunt, Ahmednagar-414001 , Dist. Ahmednagar. (Guarantor) (Loan Account No. LMEMI-71).	Rs.24,53,188/- (Rupees Twenty Four Lakh Fifty Three Thousand One Hundred and Eighty Eight Only) due as on 31/08/2024 as detailed in the demand notice dated 02/09/2024 issued under Section 13(2) of the said Act by the bank to the borrower & others, together with further interest at the contractual rate of interest, cost, expenses etc.; thereon.		

Tender documents containing terms and conditions of sale are available at the Bank's Head Office and Ahmednagar Branch Office at the addresses stated above. Offers are invited in sealed envelope accompanied with payment of tender fee and 10% earnest money deposit of offer amount payable by demand draft/pay order drawn in favor of the Bank payable at Ahmednagar as indicated in the terms and conditions of sale mentioned in the tender document. The offer amount shall be above the amount of said Reserve price of the said property. The property may be inspected with the prior appointment of Branch Manager of Ahmednagar branch Mr.Balaji Chandrakant Myana (Mob. No.9850050109), on any working day upto **18/06/2025**.Offers in the manner stipulated in the Tender document will be received **till 19/062025 up to 5.30 p.m.** at the Bank's Ahmednagar branch office and will be opened on **20/06/2025 at 2.00 p.m.** in the same office. **For the details information contact with Authorized Officer (Mob.No. 9850099122).**

Date- 16/05/2025

Sd/-
(C.M.Patil)
Chief Manager & Authorized Officer
Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd.

Navigate markets with focussed insight.

Get daily sector trends, market movers, and sharp insights — *every day* with **The Compass** in Business Standard.

To book your copy, SMS **reachbs** to **57575** or email **order@bsmail.com**



Business Standard Insight Out

 businessstandard

 bsindia

 business.standard

business-standard.com